

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI) संचालक मंडळावर शासकीय व अशासकीय व्यक्तींच्या नियुक्तीबाबत.....

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्र. सी.बी.सी.-१०/२०१७ /प्र.क्र.२/ मावक
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०००३२
दि. ०७/०४/२०१८

वाचा:- १. शासन निर्णय क्र. सी.बी.सी.-१०/२०१७ /प्र.क्र.२/ मावक दि. ३ जानेवारी, २०१७
२. शासन निर्णय क्र. सी.बी.सी.-१०/२०१७ /प्र.क्र.२/ मावक दि. ०६ फेब्रुवारी, २०१८
३. शासन पत्र क्र. सी.बी.सी.-१०/२०१७ /प्र.क्र.२ भाग १ / मावक दि. ०८ फेब्रुवारी, २०१८

प्रस्तावना :-

संदर्भाधीन क्र. ०१ शासन निर्णय दि. ०३/०१/२०१७ अन्वये मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाज यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी व त्यांचे प्रश्न जाणून घेणे, त्याचा सविस्तर अभ्यास करणे, त्यावर उपाय योजना सूचविणे यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन करण्यासाठी पूर्व तयारी व शासनास मार्गदर्शन व शिफारस करण्याकरिता डॉ. सदानंद मोरे (साहित्यीक) यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली आहे. संदर्भाधीन क्र. ०२ शासन निर्णय दि. ०६/०२/२०१८ अन्वये सारथी मार्गदर्शन समितीस छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन व कार्यान्वित होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संदर्भाधीन क्र. ०३ दि. ०८/०२/२०१८ चे शासन पत्र अन्वये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI) या संस्थेची कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत नोंदणी करणेबाबत शासनाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने सारथी संस्थेसाठी संचालक मंडळावर संचालक म्हणून शासकीय व अशासकीय व्यक्तींच्या नियुक्तीची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

१. मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाज यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी व त्यांचे प्रश्न जाणून घेणे, त्याचा सविस्तर अभ्यास करणे, त्यावर उपाय योजना सूचविणे यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI) “सारथी” या संस्थेची नोंदणी कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत करावयाची असून सदर संस्थेच्या प्रथम संचालक मंडळावर पुढील तक्त्यात नमूद शासकीय (५) तसेच अशासकीय (७) व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र.	अशासकीय
१	डॉ. सदानंद श्रीधर मोरे, अध्यक्ष, संचालक मंडळ, २२ प्रोफाईल इडन, ८वी गल्ली, प्रभात रोड, पुणे- ४११ ००४.
२	श्री. विवेक सावंत, व्यवस्थापकीय संचालक, MKCL शिवाजी नगर, पुणे
३	श्री. प्रशांत कमलनाथ पवार, ३७, जीवन छाया सोसायटी, स्वावलंबी नगर, रिंग रोड, नागपूर-४४० ०२२
४	श्री. उमाकांत दांगट, सेवा निवृत्त भा.प्र.से, ८०३, रतुपर्णा सोसायटी, बालेवाडी फाटा, ज्युपिटर हॉस्पिटल समोर, बाणेर, पुणे - ४११ ०४५.
५	श्री. पी.डी. करंदीकर, सेवा निवृत्त भा.प्र.से, ७०५, सप्तगिरी अपार्ट, धनकुडेवाडी, बाणेर, पुणे ४११ ०४५
६	श्री. पोपटराव पवार, हिवरे बाजार, जि. अहमदनगर
७	श्री. डी. आर. परिहार, सेवानिवृत्त भावसे, डी-१/३, केंद्रीय विहार, सेक्टर-४, मोशी पिंपरी-चिंचवड, पुणे- ४१२१०५.
शासकीय	
८	मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
९	अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
१०	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११	सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
१२	सचिव, वि.जा.भ.ज., इमाव आणि विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई

तरी, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत उपरोक्तपैकी आवश्यकतेनुसार प्रथम संचालक (First Director) नमूद करुन "सारथी" या संस्थेच्या नोंदणीची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०४१०११३९२८७६२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दि.रा.डिंगळे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,

३. मा. मंत्री (सामाजिक न्याय) यांचे खाजगी सचिव,
४. मा. राज्यमंत्री (सामाजिक न्याय) यांचे खाजगी सचिव,
५. विरोधी पक्षनेते, विधानसभा, विधान भवन, मुंबई
६. विरोधी पक्षनेते, विधान परिषद, विधान भवन मुंबई
७. महालेखापाल, महाराष्ट्र ½, मुंबई/नागपूर
८. प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
११. सर्व विभागीय आयुक्त (महसुल)